



peace of mind™

06th February, 2023

AWL/SEC/SE/2022-23/101

BSE LTD.

Phirozep Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 023

Company Scrip Code: 517041

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.

Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra-Kurla Complex
Bandra (East),
Mumbai - 400 051.

Company Symbol: ADORWELD

Dear Sir/Madam,

Sub: **Submission of copies of newspaper publication under Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to the provisions of Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisements, regarding extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the third quarter & nine-months ended 31st December, 2022, published by the Company in the following Newspapers:-

- Business Standard (English)
- Mumbai Sakal (Marathi)

We hereby request you to make a note of it and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours Sincerely,

For **ADOR WELDING LIMITED**

VINAYAK M. BHIDE

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: As above

ADOR WELDING LIMITED

Regd. & Corporate Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001 – 16, Maharashtra, India.

+91 22 6623 9300 | www.adorwelding.com

☎ 1800 233 1071 | ✉ care@adorians.com | 📞 +91 20 40706000 | CIN: L70100MH1951PLC008647

आरखण्ड सरकार
कार्यपालक अभियंता का कार्यालय
पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, खूंदी।

ई-0 प्रोक्वोरमेंट अति-अलकालीन निविदा आमंत्रण सूचना
T Reference No. :- DWSL/KH-17/2022-23 (1st Call) Date-03.02.2023

Sr. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)	Bid Security (Rs.)	Cost of BOQ (Rs.)	Time of Completion
A)	Construction of Rural Pipe Water Supply Scheme through D.T./HT/D/GP/HT/GPPT Solar based 1 HP/2 HP DC Motor pump Complete set for different tolas of concern village which is not included in MVS and has no electricity or less electricity to supply water 2000 LPH maximum at least 15/30 Years for 24 X 7 Supply with 100 % Coverage by TAP Water Facility in Khunti-(R), Murhu, Arki, Karra, Jorga and Rania Block under J.M.	1,91,37,626/-	383000/-	10000/-	9 Months
1.	Amara Group of SVS under Murhu Block	1,11,78,153/-	224000/-	10000/-	9 Months
2.	Kujia Group of SVS under Murhu Block	2,03,92,850/-	408000/-	10000/-	9 Months
3.	Ghusuli Group of SVS under Karra Block	1,22,28,132/-	245000/-	10000/-	9 Months
5.	Champi Group of SVS under Karra Block	1,34,02,030/-	269000/-	10000/-	9 Months
6.	Jurdag Group of SVS under Karra Block	1,25,93,610/-	252000/-	10000/-	9 Months
B)	Date of Tender Uploading on Website	09.02.2023/05.00 PM			
C)	Bid Submission Start Date	09.02.2023/05.00 PM			
D)	Bid Submission End Date	16.02.2023/05.00 PM			
E)	Last date of Submission of Cost of BOQ and EMD (Hard Copy)	17.02.2023/05.00 PM			
F)	Date of Opening of Tender	20.02.2023/11.00 AM			
G)	Name & Address of office Inviting Tender	Executive Engineer, Drinking Water & Sanitation Division, Khunti.			
H)	Name & Address of opening office	Executive Engineer, Drinking Water & Sanitation Division, Khunti.			
J)	Contact No. of Procurement Office	0552-299928			
K)	Helpline No. of e-procurement cell	771778462			

नोट- विशेष जानकारी के लिये वेबसाइट - <http://jarkhandtenders.gov.in> पर देखा जा सकता है।
कार्यपालक अभियंता,
पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, खूंदी।
PR 289183 (Drinking Water and Sanitation)-22-23 (D)

Kamadgiri Fashion Limited
Regd. Off: CTS No. 6208 638, Ground Floor, Advance House, Plot-A ARK Industrial Estate Compound, Makwana Road, Marol Andheri (East), Mumbai - 400029
CIN - L17120MH1987PL0042424
Tel: -022-69438000
Website: www.kifl.com
Email: cg@kifl.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, February 11, 2023, *inter alia* to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on December 31, 2022.

Above notice is also available on website of the Company www.kifl.com and website of the Stock Exchange www.bseindia.com

For Kamadgiri Fashion Limited
Deepa Tishwal
Mumbai Company Secretary
February 04, 2023

Abbott India Limited
Registered Office: 3, Corporate Park, Son Trombay Road, Mumbai 400 071 India
Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchase(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).
Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the company at its Registered Office within 15 days from the date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Name of the Shareholder	Folio No.	No. of Shares	Certificate Nos.	From	To
Asavari Astik Kanikar	A002461	204	9756	22110015	22110218

Place: Mumbai
Date: 04/02/2023

NOTICE
Tata Motors Limited
Reg office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned unsecured debt securities of the company have been lost/misplaced and the holder of the said securities have applied to the company to issue duplicate certificate in lieu thereof.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation and no claim would be entertained thereafter.

Name of the holder	Kind of securities and its face value	No. of securities	Distinctive number
Surender Mohan Goel	Ordinary Shares Face Value - ₹ 2.00	1,780	7850021 - 7851800

Place: Delhi
Date: 04-February-2023

Name of holder - Surender Mohan Goel

कार्यपालक अभियंता का कार्यालय
यॉजिक प्रमंडल, ईचा-वालिगामा
पो-केसरगडिया, जिला-संरायकेला-खरसावा, पिन-833201
E-mail - ecmdic.icha@gmail.com

ई-निविदा रद्द सम्बंधित सूचना :-
ई-निविदा आमंत्रण सूचना संख्या- WRD/IGC/MD/F-2/02/2022-23 जिसे PR 280395 (Water Resource) 22-23 (D) के द्वारा प्रकाशित किया गया था, मुख्य अभियंता, ईचा-गाळडीह कॉम्प्लेक्स, आदिव्यपूर, जमशेदपुर के पत्रांक 59 दिनांक 11.01.2023 के आलोक में अपरिहार्य कारणों से रद्द किया जाता है।
कार्यपालक अभियंता
यॉजिक प्रमंडल, ईचा-वालिगामा
PR 289193 Water Resource(22-23)RD

Heubach Colorants India Limited
(formerly Clariant Chemicals (India) Limited)
Corporate Identity Number: L24110MH1956PL0010806
Registered Office: 2nd Floor, Taps, Cut No. 31, Village Ethan, Off Thane - Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400 708 Phone: (+91) 22 7125 1000
E-mail: investor.relations_india@clariant.com Website: www.heubach.com

STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Sr. No.	Particulars	₹ (in Lakhs)			
		3 months ended 31-12-2022 (Unaudited)	3 months ended 31-12-2021 (Unaudited)	9 months ended 31-12-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2022 (Audited)
1	Total Income from operations	17,916	22,199	59,223	64,818
2	Profit/ (Loss) before tax	858	1,147	2,770	4,950
3	Profit/ (Loss) after tax	672	845	993	4,332
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	612	913	929	4,439
5	Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	2,308	2,308	2,308	2,308
6	Earnings per share (of ₹ 10 each) Basic & Diluted (for continuing operations)	2.91	3.66	4.30	18.77

Notes:
1) The above is an extract of the detailed format of unaudited financial result for the quarter and nine months ended December 31, 2022 read with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial result is available on the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.heubach.com).
2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Feb 03, 2023.

For Heubach Colorants India Limited
Bharath Sesha
Managing Director
Place: Navi Mumbai
Date: Feb 03, 2023
DIN: 01983066

ADOR WELDING LIMITED
Regd. Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001-16, Maharashtra, India.
Tel: +91 22 66238300 / 22842525 | Fax: +91 22 22873083
E-mail - investorservices@adorwelding.com | Website - www.adorwelding.com
CIN : L70100MH1951PLC008647

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Sr. No.	Particulars	Standalone					
		Quarter ended		Nine months ended		Year ended	
		31 December 2022	30 September 2022	31 December 2021	31 December 2021	31 March 2022	31 March 2022
1	Revenue from operations	19,853	18,487	17,428	54,128	46,167	66,148
2	Other income	182	155	121	540	399	541
3	Total income	20,035	18,643	17,549	54,668	46,566	66,689
4	Profit before exceptional items and tax	2,220	1,334	1,406	5,069	3,371	4,925
5	Exceptional items (net) Gain / (Loss) (Refer note 3)	(21)	-	16	(146)	731	898
6	Profit before tax	2,199	1,334	1,422	4,923	4,102	5,823
7	Net Profit after tax	1,636	998	1,060	3,675	3,199	4,519
8	Total comprehensive income for the period / Year (after tax)	1,636	940	1,060	3,622	3,121	4,458
9	Equity share capital	1,360	1,360	1,360	1,360	1,360	1,360
10	Other equity (excluding revaluation reserve (Rs. Nil))	-	-	-	-	-	26,841
11	Earnings per share (EPS) (net of tax) (in Rs.) Basic and diluted EPS (not annualised) (of Rs. 10/- each)	12.03	7.34	7.79	27.06	23.52	33.23

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Sr. No.	Particulars	Consolidated					
		Quarter ended		Nine months ended		Year ended	
		31 December 2022	30 September 2022	31 December 2021	31 December 2021	31 March 2022	31 March 2022
1	Revenue from operations	19,853	18,487	17,428	54,128	46,167	66,148
2	Other income	184	156	121	543	404	548
3	Total income	20,037	18,643	17,549	54,671	46,571	66,696
4	Profit before exceptional items and tax	2,220	1,334	1,404	5,064	3,369	4,923
5	Exceptional items (net) Gain / (Loss) (Refer note 3)	(21)	-	16	(146)	731	898
6	Profit before tax	2,199	1,334	1,420	4,918	4,100	5,821
7	Net Profit after tax	1,636	998	1,058	3,675	3,197	4,516
8	Total comprehensive income for the period / Year (after tax)	1,636	940	1,058	3,617	3,119	4,455
9	Equity share capital	1,360	1,360	1,360	1,360	1,360	1,360
10	Other equity (excluding revaluation reserve (Rs. Nil))	-	-	-	-	-	26,849
11	Earnings per share (EPS) (net of tax) (in Rs.) Basic and diluted EPS (not annualised) (of Rs. 10/- each)	12.03	7.34	7.78	27.02	23.51	33.21

Notes:
1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on 03 February 2023.
2) The above financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies, to the extent applicable.

SBI State Bank of India

Authorised Officer's Details:
Name-Mr. Bipin Kishore Bara, Mobile No. - 9458955111
Madhavi Shetty - 8426244412
Landline No. (Office)-022-41161403

Stressed Assets Management Branch - II,
Rajaha Chambers, Ground Floor, Wing-B, Free Press Journal Building, Nariman Point, Mumbai 400021
Tel No.022-4161403, Fax No.022-22811403,
E-mail id: team10.15859@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(i) of Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to State Bank of India as secured creditor, the symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the secured creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS".
The auction of the charged properties (under SARFAESI Act, 2002) for realisation of Bank's dues will be held on and on the terms and conditions specified hereunder

Name of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies are Being Sold	Demand Notice Date:-
Tanishq Realities Registered Office :- 246/31 Dyanruni Apartment, Near Adbananath Temple Chudjigan, Alandi Devachi, Taluka - Haveli Pune Pune Maharashtra India 412105 Administrative Office- Sr No 22, Hissa No 9, Village Alandi Devachi Taluka Khed Pune Pune Maharashtra India 412015	Personnel Guarantors 1.Ramesh Dnyoba Talekar 2.Balashah Dnyoba Talekar 3.Amol Mohan Mate - S.Nisha Amol Mate 4. Prasad Waghere, 5.Maruti Andre 7.Gangaram Patil 8.Sunanda Andre	Rs. 20,80,09,486.35 as on 31.01.2023 + interest thereon w.e.f. 19.09.2019 + expenses & costs	07.10.2019

Names of Title Deed Holders/

Name of Title Deed Holders/	Description of property/ies	Date & Time of e-Auction:	Reserve Price and EMD Details:	Date & Time of Inspection property
Tanishq	Lot No 1:-Project Name:- Tanishq Vistas flat/unsold flats in wing D.E. of the property bearing S. no 22, Hissa No. 9, situated at revenue village Alandi Devachi, Taluka Khed, District Pune and Sub registration District Khed, Pune falling within the local limits of Alandi Nagar Parishad. Owned by Tanishq Realities Each wing is having 1 BHK and 2 BHK flats.	Date:- 10.03.2023 Time:- 5 Hrs from 11:00 a.m. to 4:00 p.m. with unlimited extensions of 10 Minutes each	Reserve Price from Below which the property will not be sold ₹ 11.00 am. Earnest Money Deposit (EMD) 5% of the Reserve Price i.e. Rs. 17.66 lacs Bid Increment Amount: Rs.1,00,000/-	28.02.2023 From 11.00 am. 4.00 p.m.

Details of the unsold flats are as under:-

Wing	No. of unsold flats	Valuation of unsold flats
D	28	8,73,46,560.00
E	18	12,34,14,500.00
IF	11	6,29,47,200.00
Total	57	17,66,08,320.00

*CARE: It may be noted that, this e-auction is being held on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS".
Intending bidders / purchasers have to transfer the EMD amount through registration in our service provider M/s MSTC Ltd. e-auction web portal <http://www.mstccomerce.com/auction/home/bapi/index.jsp> through online mode in its Global EMD Wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD Wallet, system will not allow to bid. The Registered bid, Declaration of KYC documents and transfer of EMD in Wallet must be completed well in advance, before auction. Interested bidder may deposit Pre-Bid EMD with MSTC before the close of Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in MSTC's bank account and upon satisfaction of this information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem.
There is no encouragement known to authorised officer. However, the intending bidder should make their own enquiry and due diligence regarding the encumbrance upon the property from respective offices / department. The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees etc., owing to any authority or to anybody shall be the sole responsibility of successful bidder only.
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website: www.sbi.co.in and <http://www.bapiindex.jsp>
STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT RULE 8 (i)
This publication is also in compliance with the provisions / Guarantors / mortgagors as required under proviso of rule 8 (i) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. The sale will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost from you.
Date: 02.02.2023
Place: Mumbai
Authorized Officer
State Bank of India

Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on 03 February 2023.
- The above financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies, to the extent applicable.
- | Exceptional items | (Rs. in lakhs) | | | | | |
|---------------------------------------------------------------------------------|------------------|-------------------|-------------------|------------------|---------------|---------------|
| | Quarter ended | | Nine months ended | | Year ended | |
| | 31 December 2022 | 30 September 2022 | 31 December 2021 | 31 December 2021 | 31 March 2022 | 31 March 2022 |
| Impairment in the value of the wire manufacturing facility (Refer note a below) | (21) | - | - | (146) | - | - |
| Balances with the government authorities written off (Refer note to below) | - | - | - | - | - | (380) |
| Provisions for cost overrun and other incidental costs (Refer note c below) | - | - | - | - | - | (820) |
| Profit on sale of Properties (Refer note d below) | - | - | - | - | 715 | 2,098 |
| Profit on sale of Flat (Refer note e below) | - | - | - | 16 | - | 16 |
| Total | (21) | - | - | (146) | 731 | 898 |
- During the quarter ended 30th June 2022, the Holding Company had provided Rs. 125 lakhs towards impairment in the carrying value of one of the manufacturing facility of wires. During the current quarter, the Holding Company has further provided an amount of Rs. 21 lakhs to adjust the impairment in the carrying value, based on order from potential buyer. The same has been shown under exceptional items.
 - In the previous year, the Holding Company had availed the benefit of Amnestie scheme announced by Government of Maharashtra, for pending sales tax appeal and has written off Rs. 380 lakhs towards disputed VAT input credit matter, which was pending before CESTAT, VAT tribunal, during the previous year.
 - In the previous year, the Holding Company had sold one project, which was in progress (on as is where as basis) to a third party and booked an additional cost of Rs. 535 lakhs towards compensation to buyer for future estimated losses, expected liquidated damage and other incidental costs. It includes provision of Rs. 230 lakhs and Rs. 305 lakhs towards write offs. Also during the previous year, the Company had made a provision of Rs. 295 lakhs towards cost incurred on crematorium projects of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) and expected liquidated damages, as estimated by the management.
 - In the previous year, the Holding Company had sold three properties situated at New Delhi - Naraina, Silivassa & Ahmednagar and the profit on sale was recognised as an exceptional item.
 - In the previous year, the Holding Company had sold flats at Silivassa and the profit on sale was recognised as an exceptional item.
- The Board of Directors of the Holding Company, at its meeting held on 28 May 2021, approved the Scheme of Amalgamation (merger by absorption) of its 100% Subsidiary Company, Ador Welding Academy Private Limited ("Transferor Company") with Ador Welding Limited ("Transferee Company" or "the Company"). The Management had, accordingly, filed application for approving the scheme of amalgamation with the National Company Law Tribunal (NCLT), Mumbai bench, on 21st February 2023. The said application was disposed off by NCLT vide its order dated 08 December 2021. The Company has complied with the instructions given in the said Order and the petition for the scheme of amalgamation is pending with NCLT, Mumbai bench for hearing/approval. Hence no adjustment has been made in the books of account of the Company and in the standalone financial results upto the period ended 31 December 2022.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on 31 May 2022, approved the Scheme of Amalgamation (merger by absorption) of Ador Fontech Limited ("Transferor Company") with Ador Welding Limited ("Transferee Company" or "the Company"). The Company has obtained necessary NOCs from the Stock exchanges for the said scheme of amalgamation and the Company has e-filed the application with Hon'ble NCLT, Mumbai Bench on 21st February 2023.
- During the last quarter, the Company has entered into an Agreement for sale w.r.t. its Cochín office property, having a book value of ₹ 49 lakhs, for a consideration of Rs. 160 lakhs, which has been duly approved by the Board, hence the same has been classified from 'Investment property' to 'Assets classified as held for sale'.
- The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2022, filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2022 is available on the Stock Exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com, as well as on the Company website at www.adorwelding.com.

For ADOR WELDING LIMITED
A. T. MALKANI
MANAGING DIRECTOR
DIN : 01585637

